

परिपत्रक क्र. 272

सामान्य प्रशासन विभागाच्या कार्याभ्यास गटाने 1983 मध्ये बृहन्मुंबई व पुणे कार्यालयांच्या अंशदान व इतर पुस्तकाची छाननी केली तेव्हा असे आढळून आले की, अंशदान पुस्तकाशिवाय सूचीपत्रे (Index Card) ठेवणे आवश्यक आहे कारण त्यामुळे जनतेला व कार्यालयांला कोणत्याही सार्वजनिक न्यासाबद्दल महत्वाची माहिती पटकन उपलब्ध होऊ शकेल. तसेच दिग्दर्शिका तयार करण्याचे कामी माहितीचा उपयोग होऊ शकतो. ही शिफारस क्रमांक 11 (6.6.3) अंमलात आणण्याचे ठरले आहे.

सर्व विभागीय कार्यालये (बृहन्मुंबई कार्यालय सोडून) व उप विभागीय कार्यालयांनी स्थानिक मुद्रणालयातून खालील विहित नमुन्यात सूचीपत्रे छापून घ्यावीत. त्याचे कार्यालयांत ए,बी,सी,डी,इ व एक सर्व विभागाचे जेवढे न्यास नोंद झालेले असतील, त्या सर्वांच्या एकूण संख्येइतकी सूचीपत्रे अगोदर छापून घ्यावीत. सूचीपत्रांच्या या कामी निविदा पध्दती अंमलात आणावी. सर्वात कमी निविदा ज्यांचेकडून प्राप्त झाला असेल, त्यांचेकडून काम करवून घ्यावे. सूचीपत्रे छापून मिळाल्यावर कार्यालयांतील उपलब्ध कर्मचारी वर्गाकडून सूचीपत्रे लिहीण्याचे कार्य सुरु करावे. दर पहिल्या आठवड्यात त्यामागील महिन्यात एकूण किती किती सूचीपत्रे कोणत्या विभागाची लिहीली गेली तयाची संख्या मासिक विवरणपत्रकाच्या स्वरूपात रहावी. बृहन्मुंबई कार्यालयाने देखील उपलब्ध कर्मचारी वर्गाकडून सूचीपत्रे लिहीण्याचे काम करवून घ्यावे व वर नमूद केल्याप्रमाणे मासिक विवरणपत्रे पाठवित रहावे. सर्व कार्यालयांनी जानेवारी, 1990 पासून दरमहा मासिक विवरणपत्रे न चुकता विसरता विनाविलंब हया कार्यालयांस पाठवावी. दरमहा कमीत कमी 100 तरी लिहीण्यांत यावीत. बृहन्मुंबई कार्यालयाने माहे नोव्हेंबर, 1989 पासून विवरणपत्रे दरमहा नियमितपणे पाठवावीत.

सूचीपत्राचा नमुना

नोंदणी क्रमांक

कार्यालयाचे नांव:-

नोंदणी तारीख :-
हिशोबाच्या ताळेबंदीचे वर्ष :-

सार्वजनिक न्यासाचे नाव :-
पत्ता :-

स्वरूप व उद्देश (थोडक्यांत) :-

शेरा :-

(ए,बी,सी,डी,ई,एफ या प्रत्येक विभागाकरीता निरनिराळ्या रंगांची सूचीपत्रे वापरावीत, कारण त्यामुळे प्रत्येक विभागाचा निराळेपणा ओळखता येऊ शकेल.)

मा.मु.टुले,
धर्मादाय आयुक्त,
महाराष्ट्र राज्य, मुंबई.

दिनांक :- 27/10/1989

प्रत :-

1. धर्मादाय सह आयुक्त,
पुणे-सोलापूर/औरंगाबाद-जालना/नागपूर-भंडारा
2. धर्मादाय उप आयुक्त,
बृहन्मुंबई विभाग/कोल्हापूर
3. सहाय्यक धर्मादाय आयुक्त,
सांगली-सातारा/रत्नागिरी-सिंधुदुर्ग/ठाणे-रायग/नाशिक-अहमदनगर/जळगांव-
धुळे/परभणी-नांदेड/लातूर-बीड-उस्मानाबाद/अमरावती-वर्धा/चंद्रपूर-यवतमाळ/
गडचिरोली/अकोला-बुलढाणा.